

June 3, 2024

BSE Limited
Listing Department
P. J. Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 532371

National Stock Exchange of India Ltd. Listing Department Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Scrip Symbol: TTML

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper Advertisement on 29th AGM – Disclosure under Regulation 30 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the advertisement published on June 1, 2024 in Business Line (English) and in Navshakti (Marathi) newspapers informing about e-Voting details, procedure for registering email addresses and information for 29th Annual General Meeting of the Company, in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended.

The same is being also available on the website of the Company at www.tatatelebusiness.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours truly, For Tata Teleservices (Maharashtra) Limited

Vrushali Dhamnaskar Company Secretary

Encl.: As above

QUICKLY.

Forex reserves drop by \$2b to \$646.67b



Mumbai: Forex reserves dropped by \$2.027 billion to \$646.673 billion week ended May 24 after all-time high of \$648.7 billion previous week. Data showed foreign currency assets decreased by \$1.51 billion to \$567.499 billion. Foreign currency assets include effect of appreciation or depreciation of non-US units held in reserves. PTI

China factory activity dips amid property pain



Beijing: China's manufacturing activity fell in May, keeping alive calls for fresh stimulus as a property crisis in the world's second-largest economy continues. Official manufacturing purchasing managers' index dropped to 49.5 in May from 50.4 in April, the National Bureau of Statistics (NBS) said on Friday.

At 6.2%, core sector growth in April hits a 3-month high

GOOD PERFORMANCE. Except fertilizers, all 7 core industries showed positive growth

KR Srivats

Aided by a strong show from electricity generation, coal and natural gas sectors, the output of eight core industries hit a three-month high of 6.2 per cent in April 2024, higher than the upward revised output growth of 6 per cent in March 2024.

The latest reading was substantially higher than the April 2023 overall core industries growth of 4.6 per cent, official data released by Commerce and Industry Ministry on Friday showed.

Given the latest revision in January 2024 and March 2024 readings, the overall core industries growth for 2023-24 now stands revised upwards to 7.6 per cent (as against 7.5 per cent estimated earlier) as compared to growth of 7.8 per cent in previous fiscal.

For the month under review, other than fertilizers (-0.8 per cent), all the seven core industries recorded

positive growth. However crucial sectors like cement and steel output growth were impacted by huge base effect and also lower focus on government capex spending due to the seven phase general elections that began on April 19.

Core sector: Strong show (in %)					
Sector	March 2024	April 2024	April 2023		
Coal	8.7	7.5	9.1		
Crude oil	2.0	1.6	-3.5		
Natural gas	6.3	8.6	-2.9		
Refinery products	1.5	3.9	-1.5		
Fertilizers	-0.8	-0.8	23.5		
Cement	10.6	0.6	12.4		
Steel	6.4	7.1	16.6		
Electricity	8.6	9.4	-1.1		
Total	6.0	6.2	4.6		

In April 2024, coal sector

output grew 7.5 per cent (9.1

per cent in April 2023); crude

oil at 1.6 per cent (-3.5 per

cent); natural gas at 8.6 per

cent (-2.9 per cent); refinery

products at 3.9 per cent (-1.5

per cent); fertilizers at -0.8

per cent (23.5 per cent); ce-

ment at 0.6 per cent (12.4 per cent); steel at 7.1 per cent

(16.6 per cent) and electri-

city at 9.4 per cent (-4.6 per

Aditi Nayar, Chief Econom-

ist, Head Research and Out-

reach, ICRA Ltd, said that

the core sector expansion re-

corded a mild uptick to 6.2

per cent in April 2024, with

the improved sequential per-

formance of five of the eight

constituents offset by a

sharp slide in the cement

growth to a marginal 0.6 per

cent from as high as 10.6 per

EXPERTS' TAKE

While cement sector saw a tepid growth of 0.6 per cent (12.4 per cent), the steel output in April 2024 grew 7.1 per cent (16.6 per cent).

The eight core industries —coal, natural gas, crude oil, refinery products, fertilizers, cement, steel and electricity -comprise 40.27 per cent of the weight of items included in the Index of Industrial Production (IIP).

The government has also now revised upwards the eight core industries output growth for January 2024 to 4.1 per cent. Last month, the reading for December 2023 was revised upward to 5 per cent. Previously, the government had revised upwards the November 2023 core industries growth to 7.9 per cent. The monthly readings for September 2023 and October 2023 were also revised upwards in earlier months.

cent in the previous month, as well as more modest dips in the performance of coal and crude oil.

"The decline in the cement output growth in April 2024 partly reflects a high base, and could also be dampened by some slowdown in government capex during the Parliamentary elections.

The steel sector however displayed a healthy 9.4 per cent rise in April 2024, which may be driven by consumer durables", she said.

Madan Sabnavis, Chief Economist, Bank of Baroda said that the 6.2 per cent growth in April 2024 has been driven quite decisively by base effects for several components of the index. "April has been the time when there has been less focus on spending by the government given the ongoing Elections. Hence the numbers must be read with caution", Sabnavis said.

"We can expect IIP growth of around 6-6.5 per cent in

On electricity production hitting a robust 9.4 per cent, Sabnavis highlighted that it came over a negative growth of 1.1 per cent last year. "Higher demand due to the heatwave as well as steady business activity contributed to this growth", he said.

At WTO, India buys time on queries over disallowing rice export for WFP

Amiti Sen New Delhi

With global spotlight on its rice export policy, India has played for more time at the WTO to formulate a response to clarifications sought by Australia, Canada, Brazil, Switzerland and the UK on whether it had stopped its rice exporters from participating in UN World Food Program (WFP) tenders in violation multilateral rules, sources said.

The UK, at the recent WTO agriculture committee meeting, noted that India's restrictions on rice exports had resulted in a considerable decline in total exports of the staple in 2023-24 and hinted that these policies could be contributing to the rise in global prices, a Geneva-based official trade businessline

"India did not come up with immediate answers to clarifications sought by Australia, Canada, Switzerland, and the UK, at a recent WTO meeting, on whether it had stopped its rice exporters from participating in UN World Food Programme (WFP) tenders earlier this year for the supply of broken rice to Cameroon, Togo, and Algeria. It said that it had taken note of the question and would provide an answer soon," the official said.

The countries pointed out that if India had actually stopped participation in WFP exports, it would be in violation of its commitment to exempt such supplies from export restrictions.

At the WTO's 12th Minis-

FOOD FOR THOUGHT. At the WTO's 12th Ministerial Conference in Geneva in 2022, WTO had approved a decision to exempt the WFP's humanitarian food buys from export curbs

terial Conference in Geneva in 2022, WTO members had approved a decision to exempt the WFP's humanitarian food purchases from export restrictions. India had initially not been in favour of the decision as it was concerned about retaining the flexibility of imposing export restrictions to ensure its domestic food security, but had finally given its consent.

REPORTS

In questions submitted at the WTO prior to the meet, the complaining countries had pointed out that in late February 2024, several news outlets reported that the Directorate General of Foreign Trade (DGFT) of India had received requests to allow India's rice exporters to engage in the WFP's rice tender process, which was denied. They asked India to clarify whether these reports were true.

"At the meet, the US too expressed its deep concern over reports that India has prohibited exports through

TATA

TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED

CIN: L64200MH1995PLC086354

Registered Office: D-26, TTC Industrial Area, MIDC Sanpada, P. O. Turbhe, Navi Mumbai – 400 703

Tel.: 91 22 6661 5111

e-mail: investor.relations@tatatel.co.in Website: www.tatatelebusiness.com

NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE

E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM"/"Meeting") of Tata

Teleservices (Maharashtra) Limited (the "Company") will be held on Tuesday, June 25, 2024, at

1100 hours (IST) through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to

transact the business as set out in the Notice convening the AGM. This is in compliance with the

applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and rules made thereunder, read with

General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 09/2023 dated April 8, 2020; April 13, 2020;

May 5, 2020, and September 25, 2023, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA

In accordance with the aforesaid MCA Circulars and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR

/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO

Circulars"). The details of VC/OAVM are provided by the Company in the Notice of the AGM.

the WFP. It said India should end these measures and notify them in compliance with its WTO obligations," the official added.

India banned the export of non-basmati white rice since July 2023. But it has been allowing shipments to countries on G2G basis for meeting food security

"New Delhi also clarified that some exports of nonbasmati rice were being allowed to meet the food security needs of certain countries based on requests made by them," the official



COMMERCIAL LAND

TAMIL NADU, 500 to 15000 Acres of Land suitable for Solar/Wind Power for sale. Call 8825553678/ True-homes24

To advertise visit Toll Free: 1800 102 4161

Moody's projects 6.8% GDP growth on 'policy continuity'

Press Trust of India

Moody's Ratings on Friday projected India to grow 6.8 per cent in the current year, followed by 6.5 per cent in 2025, on the back of strong, economic expansion, along with post-election policy continuity.

India's real GDP grew 7.7 per cent in 2023, up from 6.5 per cent in 2022, driven by robust capital spending by the government and manufacturing High-frequency indicate

ors, including robust goods and services tax collections, rising auto sales, consumer optimism and expanding manufacturing and services PMIs, have signalled sustained economic momentum in March and June quarter this year.

Press Trust of India

The government has urged

over 100 corporates, in-

cluding Tata, Hyundai, and

Apple, as well as unicorns

to set up incubation centres

for manufacturing sector startups, an official said on

The Department for Pro-

motion of Industry and In-

ternal Trade (DPIIT) has

shared a handbook with the

companies on corporate in-

cubation and acceleration.

100 corporates to have

their manufacturing incub-

ators. We have requested

companies such as Tata,

Hyundai, and Apple as well

as unicorns. As we are lack-

ing in this space and we

have taken internal goal of

creating 50 such entities in

near future," the official

Cement and Building Ma-

terials has already set up

manufacturing base is an

essential activity for any

Developing a strong

the centre.

The National Council for

"We have requested over

Friday.

Incubate manufacturing

start-ups: Govt to corporates



"We believe the Indian economy should comfortably register 6-7 per cent annual real GDP growth and we forecast around 6.8 per cent growth," Moody's said in its update to Global Macro Outlook 2024-25.

It said strong, broadbased growth will likely be sustained with post-election policy continuity.

Moody's said this year's interim Budget targets capital expenditure allocation of ₹11.1 lakh crore, or 3.4 per cent of GDP in 2024-25, 16.9 per cent above the 2023-24 estimates.

"We expect policy continuity after the general election and continued focus on infrastructure development," it said.

Private industrial capital spending is also set to pick up with ongoing supply chain diversification and the government's production linked incentive (PLI) scheme to boost targeted manufacturing industries, Moody's Ratings added.

INVESTMENTS

Companies have invested around ₹1.07 lakh crore through December 2023 across the 14 sectors covered under the PLI scheme, with exports surpassing ₹3.40 lakh crore since the scheme's implementation, as per government data.

"Healthy corporate and bank balance sheets, rising capacity utilisation and upbeat business sentiment also point to an improving private investment outlook," it added.

S&P to watch policies before rating upgrade

Press Trust of India New Delhi

S&P Global Ratings on Friday said it will watch the fiscal numbers for the next 1-2 years, besides pro-growth policies of the new government, before deciding on India's sovereign rating upgrade.

S&P, which earlier this week upgraded India's outlook to positive while retaining the sovereign rating at BBB-, expects the new government to continue with progrowth policies, infrastructure investment and fiscal consolidation.

"We will be closely observing whether the government's depiction of fiscal consolidation path will carry on... We will be observing for the next 1-2 years to see how this fiscal numbers will come to pass and if so, this will lead to a rating upgrade," S&P Global Ratings Analyst YeeFarn Phua said in a webinar.

BBB- is the lowest invest-

ment grade rating. As per the consolidation

roadmap, the fiscal deficit, which is the difference between government's expenditure and revenue, will come down to 4.5 per cent of GDP by March 2026, from an estimated 5.1 per cent at the end of March 2025. Phua said once the impact of high infrastructure investment is realised and bottlenecks are removed, India's long-term growth potential could be 8

HIGH GDP GROWTH

He said India has enjoyed a

consistently high GDP growth despite being governed by different parties and coalitions since the economic liberalisation in 1991, "This reflects national consensus on key economic policies. We do believe that post election this progrowth policy will continue and political commitment of fiscal consolidation will carry on as well for coming years...;

'Global standard, infra, bold regulation will help exports'

Press Trust of India New Delhi

require support from several ecosystem stakeholders to grow and scale," the official said, adding that manufacturing-focused incubators are one of the most important drivers of support for startups as they provide essential pilot, scaling, and manufacturing facilities that can provide plug and play options to product startups, reducing

access to shared facilities for startups to support innovative product development and early-stage manufacturing, paving the way for growth and scaling up of the ecosystem.

face between the startups and the medium and largescale companies providing access to pilot facilities for manufacturing, test beds, prototyping design centres and facilitation for technology management, market access and risk capital.

Such incubators can be set up by a variety of entities such as corporates, academic and research institutes.

Steps such as adoption of international standards, using risk-based regulations, and modern infrastructure will help further improve quality of goods manufactured and exported from India, economic think tank GTRI said on Friday. The Global Trade Re-

search Initiative (GTRI) recommended support to small and medium enterprises, avoiding quality control orders becoming nontariff barriers, regulatory impact assessment, developing globally acceptable standards and inking mutual recognition pacts with trading partners to strengthen India's quality systems.

These suggestions come at a time when India is on the fast track to issue Quality Control Orders (QCOs) and Compulsory Registration Orders (CROs) to curb imports of sub-standard goods from countries like China, boost manufacturing and push exports of highquality goods.

GTRI founder Ajay Srivastava said to fully capitalise on these initiatives, it is crucial to comprehens-



ively strengthen India's quality infrastructure as this will ensure that small firms are not overburdened, quality imports are not unfairly penalised, and adequate field infrastructure, such as testing labs, are in

GTRI report stated since introduction of the BIS Act in October 2017, over 140 OCOs have been issued for more than 550 products, compared to just 14 QCOs covering 106 products till

ulatory measures used globally to ensure products meet specific quality, safety, and performance standards before they are marketed and

sumer trust, and facilitate international trade by aligning domestic products with global expectations. "Issuance of over 140 QCOs covering over 550

products in the past 7 years have created challenges for the firms and the government agencies alike. This calls for an urgent need to upgrade India's quality infrastructure and a matter of fact study to understand how the QCOs have performed on ground and if there is need for any course correction," Srivastava said.

To further improve quality systems in India, "India should adopt and align its standards with international ones to enhance export competitiveness and seek international accreditation for BIS certifications to avoid additional costs for manufacturers," the report said.

It added that regulations should focus on essential health, safety, and environmental parameters and use a risk-based approach to balance enforcement with industry capacity.

Support for SMEs should include gradual implementation of OCOs and CROs, financial assistance, technical guidance, and phased implementation to help

CFD/CFD-PoD-2/P/CIR/P/2023/167 dated May 12, 2020; January 15, 2021; January 5, 2023 and October 7, 2023, respectively issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the Company has emailed the Notice of the AGM alongwith the link to the Annual Repor for the financial year 2023-2024 on Friday, May 31, 2024, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar & Share Transfel Agents ("Registrar")/Depository Participants ("DPs"). The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with. However, the physical copy of the Annual Report for FY

2023-2024 will be sent to those Members who specifically request for the same. The Members may note that the Notice of the AGM and 29th Annual Report of the Company for the financial year 2023-2024 (the "Annual Report") along with the Financial Statements and other statutory reports are available on the website of the Company at https://www.tatatelebusiness.com/ ttml-annualreport/ and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the same will also be available on the websites of the stock exchanges on which the securities of the Company are listed, i.e., at www.nseindia.com and www.bseindia.com.

Members will be able to attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. The presence of Members through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, June 18, 2024 ("Cut-Off Date").

Person who has become shareholder of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds shares as on Cut-Off Date can do remote e-Voting during the AGM by obtaining the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in mentioning their Folio no. /Demat Account details. However, if such shareholder is already registered with the RTA/Depository Participant for remote e-Voting, then existing user ID and password can be used for casting vote.

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before Friday, June 14, 2024, for registering their email addresses to receive login ID and password for e-Voting:

(a) Visit the link https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html (b) Select the company name viz. Tata Teleservices (Maharashtra) Limited (c) Enter the DP ID & Client ID/Physical Folio Number, Name of the Member and PAN

details. Members holding shares in physical form need to additionally enter one of the share certificate numbers

(d) Enter Mobile No. and E-mail ID and click on Continue button. (e) System will send OTP on Mobile and E-mail ID.

Self-attested copy of PAN card & Address proof viz Aadhar Card, passport or front and back side of share certificate in case of Physical folio.

(g) Enter the OTP received on Mobile and E-mail Address. (h) The system will then confirm the E-mail address for receiving this AGM Notice

Γhe Company is pleased to provide remote e-Voting facility ("**remote e-Voting**") of NSDL to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-Voting system during the AGM. Detailed procedure for remote e-Voting/e-Voting during the AGM is provided in the Notice of the AGM

1) The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remote e-Voting From 0900 hours (IST) on Saturday, June 22, 2024 Upto 1700 hours (IST) on Monday, June 24, 2024 End of remote e-Voting

The remote e-Voting module shall be disabled by the NSDL, and remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time.

Members attending the Meeting through VC/OAVM, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right to vote during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial

The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the

owners as on the Cut-Off date only shall be entitled to vote by remote e-Voting before or during the AGM. The Members who have cast their vote(s) by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast vote again during

For TATA TELESERVICES (MAHARASHTRA) LIMITED

Vrushali Dhamnaskar Company Secretary

nation as it promotes innovation and competitiveness, boosts employment, livelihoods and standards of living, and strengthens self-reliance and economic

Startups and entrepren-

significant role in shifting global value chains to India. **SCALING UP**

eurs have been playing a

"Manufacturing startups

the burden of high capex investments. These incubators provide

They also act as an interfacilities

place.

QCOs and CROs are reg-

QUALITY CRITERIA By enforcing strict adherence to quality criteria, they help mitigate risks associated with substandard

small firms comply, it said.

Place: Navi Mumbai

Dated: May 31, 2024

(ACS28356)



मुंबई पश्चिम सर्कल सस्त्राा, पीएनबी प्रगती टॉवर्स, ३रा मजला, प्लॉट क्र. सी-९, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१. ईमेल: cs4444@pnb.co.in

सरफैसी ॲक्ट अन्वये तारण मत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

ायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्य नियम ८ (६) च्या तरतुदीन्वये तारण मत्तेच्या विक्रीसाठी ई–लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार/गहाणवटदार यांना सूचना याद्वारे देण्यात येत की खालील वर्णिलेल्या स्थावर/जंगम मिळकती तारण धनको बँका, नावे पंजाब नॅशनल बँक (पूर्वीची युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि पूर्वीची ओरिएंटल बँक ऑ कॉमर्स) यांचेकडे गहाण/प्रभारित आहे. ज्यांचा अन्वयीक/प्रत्यक्ष/सांकेतिक कब्जा संबंधित धनको बँकांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या संबंधित कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदारांकडून वरील नावाच्या तारण धनको बँकाना थकीत कर्जाच्या वसुलीसाठ येथील कोष्टकात नमुद केलेल्या तारखेस ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम संबंधित मिळकती समोरिल खालील कोष्टकात नमूद केलेली आहे.

अ.	शाखेचे नाव	तारण मत्तेचे पा गहाण स्थावर मिळकतीचे वर्णन	ए) सरफैसी ॲक्ट २००२ चा १३ (२)	ए) राखीव किंमत	ई लिलावाची	तारण धनकोंना
ў π.	खात्याचे नाव कर्जदार/गहाणवटदार/ हमीदार, खात्याचे नाव व पत्ते	गहाणदार/ मिळकतीच्या मालकांचे नाव	अन्वये मागणी सूचनेची तारीख बी) एनपीए तारखे थकबाकी रक्कम रोजीस सी) सरफैसी ॲक्ट २००२ च्या १३(२) अन्वये कब्जाची तारीख	(लाखात) बी) इअर (लिलाव तारखेपूर्वी एमएसटीसी वॉलेट मध्ये जमा) सी) बोली वाढविण्याची	तारीख/वेळ	ज्ञात भारांचा तपशील संपर्क व्यक्तीचे
			डी) कब्जाचा प्रकार सांकेतिक/प्रत्यक्ष/अन्वयीक	रक्कम		नाव आणि नंबर
१	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम श्री. इरफान शमसुद्दीन शेख, श्रीम. नजमा शमसुद्दीन शेख पलॅट क्र. ७०२, ए-विंग क्र१, नवरत्न सीएचएसएल, भूमी टॉवरसमोर, ८वा रोड, जाकू क्लब, सांताक्रूझ पूर्व, मुंबई- ४०००५५	पलॅट क्र.७०२, ए विंग, नवरतन (एसआरए) सीएचएसएल, भूमी टॉवर समोर, ८वा रोड, टी.पी.एस. ५ जाकू क्लब, सांताक्रुझ पूर्व, मुंबई-४०००५५. चटई २२५.०० ची.फू. अंदाजे., श्री. इरफान शमसुहदीन शेख, सौ. नजमा शमसुहदीन शेख यांच्या नावाने. मालमत्तेचे मालकीहक, नोंदणीची औपचारिकता, मालमत्तेचे प्रत्यक्ष एरिया क्षेत्रफळ, भोगवटा प्रमाणपत्रांची उपलब्धता, बांधकामाची गुणवता, कोणतीही धिकत देणी/दायित्वे इ. बाबत निविदाकारांनी स्वतःची योग्य ती तपासणी करावी, अशी सर्व संभाव्य माहिती बँक स्वतःला देईल/जाहीर करेल.	ण) १९.०३.२०१९ बी) इ. ३५,९९,५६३.५० सी) १९-०२-२०२० डी) सांकेतिक (प्रत्यक्ष कब्जा साठी ऑर्डर प्राप्त झाली आहे)	ए) रु. ५४,००,०००.०० बी) रु. ५,४०,०००.०० सी) रु. ५०००.००	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	यशस्वी झाल्यास कोणतीही न भरलेल सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमता कर इ लिलाव, सर्व नॉन-बं जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलली जातील. इतर कोणतेही प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बोज मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र. ९९३५१८९१४३
2	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम मे. फेअर डील एंटरप्राइझ, श्री. पार्थ मिलन संघवी ए-६०३, राधिका दर्शन सीएचएस लि., मथुरादास एक्स्टें. रोड, कांदिबली पश्चिम, मुंबई-४०००६७. श्री. मिलन संघवी, (हमीदार) द्वारा मे. दीपन ट्रेडिंग कंपनी, पलॅट क्र६०२, राधिका दर्शन, हेमू कलानी, क्रॉस रोड, क्र २, कांदिबली पश्चिम, मुंबई-४०००६७	कमर्शिकल शॉप क्र एल-१२ येथे स्थित लोअर परेल तळ मजला, प्राइम मॉल मध्ये इली सीएचएसएल विले पार्ले पश्चिम मुंबई धारक स्वहें क्र.१९१-ए, हिस्सा क्र. ६/१ (भाग) ९,१९,१२ आणि भाग बी, नवीन सीटीएस क्र.४३३, ४३३/१ ते ५७ लॅंडमार्कः एचपी पेट्रोल पंप मागे, शॉप चे क्षेत्र मोजमापित १४९.४८ चौ.फू.बिल्ट अप क्षेत्र., पार्थ मिलन संघवी यांच्या नावाने.	ए) १६.०३.२०२२ बी) रु. १,८३,५१, ३५५.८२ सी) १३-०३-२०२४ डी) प्रत्यक्ष प्रत्यक्ष निरिक्षणाची तारीख २२-०६-२०२४.	収) も、きゅっ。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。。	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	यशस्वी झाल्यास कोणतीही न भरतेल सोसायटी देखभाल बिल, कोणताही मालमता कर इ लिलाव, सर्व नॉन-बं जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलली जातील. इतर कोणतेही प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बोर
		कमर्शिकल शॉप क्र एल-९५ येथे स्थित लोअर परेल तळ मजला, प्राइम मॉल मध्ये इर्ला सीएचएसएल विले पार्ले पश्चिम मुंबई धारक सर्व्हें क्र.१९१-ए, हिस्सा क्र. ६/१ (भाग) ९,११,१२ आणि भाग बी, नवीन सीटीएस क्र.४३३, ४३३/१ ते ५७ लॅडमार्कः एचपी पेट्रोल पंप मागे, शॉप चे क्षेत्र मोजमापित २००.६० चौ.फू.बिल्ट अप क्षेत्र., पार्थ मिलन संघवी यांच्या नावाने.	बरील प्रमाणे प्रत्यक्ष निरिक्षणाची तारीख २२-०६-२०२४.	収) も、48,00,000.00 朝) も、4,80,000.00 税) も、4,000.00	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र. ९९३५१८९१४३
		कमशिंकल शॉप क्र एल-१७ येथे स्थित लोअर परेल तळ मजला, प्राइम मॉल मध्ये इर्ता सीएवएसएल विले पार्ले पश्चिम मुंबई धारक सर्व्हें क्र.१९१-ए, हिस्सा क्र. ६/१ (भाग) ९,१९,१२ आणि भाग बी, नवीन सीटीएस क्र.४३३, ४३३/१ ते ५७ लॅंडमार्कः एचपी पेट्रोल पंप मागे, शॉप चे क्षेत्र मोजमापित १७२.९५ चौ.फू.बिल्ट अप क्षेत्र., पार्थ मिलन संघवी यांच्या नावाने.	बरील प्रमाणे प्रत्यक्ष निरिक्षणाची तारीख २२-०६-२०२४.	収) も、 84,40,000.00 朝) も、 8,44,000.00 祇) も、 4,000.00	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	
		कमर्शिकल शॉप क्र एल-१५ येथे स्थित लोअर परेल तळ मजला, प्राइम मॉल मध्ये इर्ला सीएचएसएल विले पार्ले पश्चिम मुंबई धारक सर्व्हें क्र.१९१-ए, हिस्सा क्र. ६/१ (भाग) ९,११,१२ आणि भाग बी, नवीन सीटीएस क्र.४३३, ४३३/१ ते ५७ लॅडमार्कः एचपी पेट्रोल पंप मागे, शॉप चे क्षेत्र मोजमापित १६५.५८ ची.फू.बिल्ट अप क्षेत्र., पार्थ मिलन संघवी यांच्या नावाने.	बरील प्रमाणे प्रत्यक्ष निरिक्षणाची तारीख २२-०६-२०२४.	収) も、 ४३,५०,०००.०० 朝) も、 ४,३५,०००.०० 税) も、 ५०००.००	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	
*	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम मे. हायड्रो सील्युशन्स प्रा. लि., ऑफिस ३०३, ज्ञान दर्शन, ३रा मजला, म्युनिसिपल गार्डन जवळ, शंकर क्रॉस लेन, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७. श्री. सतीश खत्रा (संचालक), पलॅट क्र. ए/१७०१ आणि ए१७०२ एकता टेरेस, कमला विहार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळ, महाबीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई, मुंबई-४०००६७ श्री. चेतन खत्रा, (संचालक), पलॅट क्र. ए/१७०१ आणि ए१७०२ एकता टेरेस, कमला विहार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळ, महाबीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई, मुंबई-४०००६७ श्रीम. मधु सतीश खत्रा,	विलीन फ्लॉट क्र.ए/१७०१ मध्ये सतीश श्रीराम खन्ना यांच्या नावाने (क्षेत्र ७५९.१९ चौ.फू. बीयुए) आणि ए१७०२ (क्षेत्र ९०४ चौ.फू. बीयुए) मध्ये मधु सतीश खन्ना यांच्या नावाने, एकता टेरेस, कमला विहार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळ, महावीर नगर, कॉदिवली पश्चिम, मुंबई, मुंबई-४०००६७.	ए) १२-०७-२०२२ बी) रु. ४,६८,२४,७२१ .०० सी) १५-१ ०-२०२२ डी) सांकेतिक (प्रत्यक्ष कब्जा साठी ऑर्डर प्राप्त झाली आहे)	ए) रु. ३,५३,००,०००.०० बी) रु. ३५,३०,०००.०० सी) रु. ५०००.००	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	यशस्वी झाल्यास कोणतीही न भरलेल सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमत्ता कर इ. लिलाव खरेदी, सर्व नॉन-बॅक जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलेली जातील. तसेल एस.के. एंटरप्रायझेस, इतर कोणत्याहं मध्ये गहाण ठेवलेले प्राधिकृत अधिकाऱ्याला माहीत नसलेले बोजा मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र. १९३५१८९१४३
X	स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळ, महाबीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई, मुंबई-४०००६७ सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम श्री. विकास जीराज सिंग, सीटीएस क्र. २७२, कान्हेरी, बोरिवली पूर्व मुंबई-४०००६६ धारक प्लॉट, दत्तपाडा रोड, क्र. २,मेहुल अपार्टमेंट सीएचएसएल, ३रा मजला, प्लॅट क्र. ११	फ्लॅट क्र.११, ३रा मजला, मेहुल अपार्टमेंट सीएचएसएल, दत्तापाडा रोड, क्र.२, प्लॉट धारक सीटीएस क्र.२७२, कान्हेरी, बोरिवली पूर्व मुंबई- ४०००६६. क्षेत्र मोजमापित ३३६ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, श्री. विकास जीराज सिंग यांच्या नावाने, लॅडमार्कः दत्तापाडा सबवे, स्तीश रेस्टॉरंट, म्हात्रे वाडी, इतर तपशीलः बिल्डिंग बांधकमित १९७९, तळ अधिक ३ मजला, लिफ्ट नाही.	ष्) १५-१ २-२०२३ बी) इ. ५५,४९,२७९.९६.०० सी) २८-०२-२०२४ डी) सांकेतिक	ए) रु. ५३,००,०००.०० बी) रु. ५,३०,०००.०० सी) रु. ५०००.००	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	यशस्वी झाल्यास कोणतीही न भरलेत सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमता कर इ लिलाव, सर्व नॉन-बं जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलली जातील. इतर कोणतेही प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बोः मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र.
ų	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम श्रीम. काकुबेन करमसी बालात, श्री. करमसी रामजी बालात, फ्लॉट १०३, १ला मजला, बालाजी व्हिला प्लॉट क्र. १००, सेक्टर-४४, एस.एस. हायस्कूल जवळ, नेरूळ, नवी मुंबई- ४००७०६.	प्लॉट १०३, १ला मजला, बालाजी व्हिला सीएचएसएल प्लॉट क्र.१००, सेक्टर-४४ ए, एस.एस. हाथ स्कुल जवळ, सीवुड करावे येथे नेरूळ, नवी मुंबई-४००७०६. क्षेत्र मोजमापित ४२८.०० चौ.फू., सौ. काकुबेन करमसी बलत आणि श्री. करमसी रामजी बलत यांच्या नावाने	ए) १०-०१ -२०२४ बी) रु. ५५,८३,२४७.२० सी) ३०-०३-२०२४ डी) सांकेतिक	収) も、4८,00,000.00 間) も、4,८0,000.00 税) も、4000.00	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	९९३५९८९१४३ यशस्वी झाल्यास कोणतीही न भरलेत सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमता कर इ लिलाव सर्व नॉन-बं जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलती जातील. इतर कोणतेही प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बोर मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र.
ξ	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम	फ्लॅट क्र. सी-३०१, ३रा मजला, सी विंग चंद्रेश आर्कड सीएचएसएल, लोढा	(y) 73-05-507	ए) रु. ३१,००,०००.००	११-०७-२०२४	९९३५१८९१४३ यशस्वी झाल्यास कोणतीही न भरलेर
4	श्री. बिलाल अब्बास सेलिया, श्री. बिलाल अब्बास सेलिया, श्रीम. रुबिना बिलाल सेलिया, पर्लेट क्र. सी-३०१, ३रा मजला, चंद्रेश आर्केड सीएचएस, लोढा रोड, लक्ष्मी पार्क समोर, नया नगर, मीरा रोड पूर्व, ठाणे- ४०११०७	रोह, लक्ष्मी पार्क समोर, नया नगर, मिरा रोह, पूर्व गोण-४०११०७०, औ रोह, लक्ष्मी पार्क समोर, नया नगर, मिरा रोह, पूर्व गोण-४०११०७०, औ बिलाल अब्बास सेलिया आणि सौ. रूबीना बिलाल सेलिया यांच्या नावाने., क्षेत्र मोजमापित ४०४ चौ.फू. बिल्ट अप	बी) इ. १३,१ ७,४०६.०२ सी) २४–१ १–२०२४ डी) सांकेतिक	ही) रु. २,००,००० सी) रु. ५,००,०००	स. १०:०० ते दु. ४:००	प्रवास कार्यास कार्याहा न सरस्य सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमता कर इ लिलाव, सर्व गॉन-बं जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलली जातील. इतर कोणतेही प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बोज मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र. ९९३५१८९१४३
O	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम श्री. राजेश कानुगा, पलॅट क्र. ७०१, ७वा मजला, इमारत क्र. ३, महादेव कॉम्प्लेक्स, रामदेव पार्क रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७.	फ्लॅट क्र.७०१, ७वा मजला, बिल्डिंग क्र.३, महादेव कॉम्प्लेक्स, रामदेव पार्क रोड, मिरा रोड पूर्व, ठाणे ४०११०७., क्षेत्र मोजमापित ४८८.१५ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, १ बीएचके., श्री. राजेश कानुगा यांच्या नावाने	ए) २५-०९-२०२३ बी) रु. २०,४७,४७९.९६ सी) ११-०१-२०२४ डी) सांकेतिक	収) も、 ४२,००,०००.०० 朝) も、 ४,२०,०००.०० 朝) も、 4,०००.००	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	यशस्वी झाल्यास कोणतीही न भरलेल सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमत्ता कर इ लिलाव, सर्व नॉन-बै जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलली जातील. इतर कोणतेही प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बोज मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र.
ć	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम श्री. संतोष मानसी मंडळ, श्रीम. सुरेखा संतोष मंडळ, पत्ट क्र. २०१, ररा मजला, युनायटेड रीजन्सी, ए-विंग बिल्डिंग क्रमांक २, कृष्णा नगरी, पामटेंबी, बोईसर पश्चिम, पालघर-४०१ ५०४.	पलॅंट क्र.२०१, २रा मजला, युनिटेड रिजेंन्सी, ए विंग, बिल्डिंग क्र.२, कृष्ण नगरी, पामटेंभी, बोईसर पश्चिम, पालघर-४०१५०४. चटई क्षेत्र मोजमापित ३५०.८० ची.फू., श्री. संतोष मानसी मंडल आणि सौ. सुरेखा संतोष मंडल यांच्या नावाने	ए) १३-१ २-२०२३ बी) रु. १०,९०,५२५.०० सी) ०४-०४-२०२४ डी) सांकेतिक	ए) रु. १७,७०,०००,०० बी) रु. १,७७,०००,०० सी) रु. ५०००,००	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	९९३५९८९१४३ यशस्वी झाल्यास कोणतीही न भरलेर सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमत्ता कर इ लिलाव, सर्व नॉन-बं जावक दायित्वे लिलाव खरेदीदाराने उचलली जातील. इतर कोणतेही प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बो
						मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र. ९९३५१८९१४३
8	सर्कल सस्त्रा मुंबई पश्चिम श्री. हेमंत अर्रावेंद कपाडिया (कर्जदार). श्रीम. गीता हेमंत कपाडिया (हमीदार) २०६, कपाडिया बिझनेस सेंटर, गावठाण रोड, साई बाबा मंदिराजवळ, रेल्बे स्टेशन समोर, विरार पश्चिम, पालघर ४०१३०३.	पलॅंट क्र.बी-६०७, बी बिंग, ६वा मजला, बैंक ऑफ बडोदा एम्प्लॉइज चंद्रलेखा सीएचएसएल, वामनराव समांत रोड, प्रगती हॉस्पिटल जवळ, दिहसर पूर्व, मुंबई ४०००६८ श्री. हेमंत अरविंद कपाडिया (कर्जदार) सौ. गीता हेमंत कपाडिया (हमीदार). चटई क्षेत्र ६०७ ची.फू. तळ स्टिल्ट+१३ मजला आणि २ लिपट	ए) २०.०४.२०२१ बी) इ.२,९२,११, २१९.०० सी) २९.०६.२०२१. डी) सांकेतिक	収) も、१,१२,००,०००.०० 朝) も、११,२०,०००.०0 税) も、५०००.०0	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	यशस्वी झाल्यास कोणतीही न भरतेल सोसायटी देखभाल बिले, कोणताही मालमत्ता कर इ लिलाव, सर्व नॉन-बं जावक दायिन्वे लिलाव खरेदीदाराने उचलली जातील. इतर कोणतीय
		पलॅट क्र.बी-८०५, बी विंग, ८वा मजला, बाँक ऑफ बडोदा एम्प्लॉइज चंद्रलेखा सीएचएसएल, वामनराव समांत रोड, प्रगती हॉस्पिटल जवळ, दिहसर पूर्व, गुंबई ४०००६८ चटई क्षेत्र मोजापित ५२५.०० चौ.फू. श्री. हेमंत अरविंद कपाडिया (कर्जदार) सी. गीता हेमंत कपाडिया (हमीदार). तळ स्टिल्ट+१३ मजला आणि २ लिफ्ट फ्लॅट क्र.बी-८०६, बी विंग, ८वा मजला, बाँक ऑफ बडोदा एम्प्लॉइज	वरील प्रमाणे	収) も、	११-०७-२०२४ स. १०:०० ते दु. ४:००	प्राधिकृत अधिकाऱ्याला नसलेले बोज मुख्य व्यवस्थापक मोबाईल क्र. ९९३५१८९१४३
		प्लंट क्र.बी-८०६, बी विंग, ८वा मजला, बेक ऑफ बडादा एम्प्लाइज चंद्रलेखा सीएचएसएल, वामनराव समांत रोड, प्रगती हॉस्पिटल जबळ, दिहसर पूर्व, मुंबई ४०००६८ चटई क्षेत्र ६६६.ची. फू. श्री. हेमंत अर्रावेंद कपाडिया (कर्जदार) सौ. गीता हेमंत कपाडिया (हमीदार). तळ स्टिल्ट+१३ मजला आणि २ लिफ्ट फ्लॅट क्र.बी-८०७, बी विंग, ८वा मजला, बँक ऑफ बडोदा एम्प्लॉइज	बरील प्रमाणे बरील प्रमाणे	収) も、そ、そ、そ、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、、	स. १०:०० ते दु. ४:००	
		भराट क्र.बा-८०७, बा ।वग, ८वा भजला, बक आफ बडादा एम्प्लाइज चंद्रलेखा सीएचएसएल, वामनराव समांत रोड, प्रगती हॉस्पिटल जवळ, दिहसर पूर्व, मुंबई ४०००६८ चटई क्षेत्र ६०७.चौ. फू. श्री. हेमंत अरविंद कपाडिया (कर्जदार) सौ. गीता हेमंत कपाडिया (हमीदार). तळ स्टिल्ट+१३ मजला आणि २ लिफ्ट	AND NAIM	(パ) も、 て、 て て、 へ の の 。	स. १०:०० ते दु. ४:००	

लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती

विक्री सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ मधील विहित अटी आणि शर्ती आणि खालील पुढील अटीच्या अधीन राहील. १. लिलाब विक्री ''ई-लिलाबामार्फत ऑनलाईन'' करण्यात येईल पोर्टल http://mstcecommerce.com, २. इच्छुक बोलीदार/खरेदीदांराना त्यांचा मोाबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून पोर्टल (http://www.mstcauction.com) वर नोंदणी करण्याची विनंती करण्यात आहे. पुढे त्यांना आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड करण्याची विनंती करण्यात येत आहे. ई-लिलाव सेवा पुरवठादारांनी एकदा केवायसी दस्तावेजाची पडताळणी केल्यावर (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात) इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी पोर्टल मधील ई-लिलावाची तारी आणि वेळेपूर्वी त्यांच्या ग्लोबल इमडी वॉलेट ऑनलाईन पष्टतीने वापरून इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. नोंदणी, केवायसी दस्तावेजांची पडताळणी आणि वॉलटमध्ये इअरचे हस्तांतर हे लिलावापूर्वी पुरेशा आधी करणे आवश्यक आहे. ३. वरील नमूद नुसार इसारा अनाम रक्कम (इअए) ३ माध्यमाने म्हणजेच, एनईएफटी/रोख/बोलीदारांच्या ग्लोबल ईएमडी वॉलेट मार्फत हस्तांतर (http://www.mstoecommerce.com) मधून चलन जनरेट केल्यानंतर ऑनलाईन भरायचे आहे. कोणत्याही शेड्युल्ड कमरियंवल बँकेतर्फे एनईएफटी करता येईल. परं रोख/हस्तांतर साठी पंजाब नॅशनल बँकेचे शाखेला भेट द्यावी. इअर इतर मार्गाने जसे की चेक द्वारा स्विकारले जाणार नाही. ऑनलाईन इअर न भरणा केलेले बोलीदारांना इ-लिलावामध्ये सहभाग होठ देणार नाही. इअर वर व्याज मिळणार नाही. ४. ई-लिलावासाठी फ्लॅटफो (http://mstcecommerce.com) ई-लिलाव सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे २२५ -सी. ए. जे. सी. बोस रोड, कोलकाता-७०००२० (संपर्क फोन आणि टोल फ्री नंबर ०७९-४१०५४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३-५३४२ यांच्याद्वारे पुरविण्यात येईल. इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी ई-लिलाव सेवा पुरवठदारांची वेबसाईट (http://mstcecommerce.com) येथे ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. सदर सेवा पुरवठादार पोर्टलवर ऑनलाईन डेमॉन्स्ट्रेशन/प्रशिक्षण सुध्दा पुरवतील. ९ विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती समाविष्ट विक्री सूचना खालील वेबसाईटस्/वेब पेज पोर्टल मध्ये उपलब्ध/प्रकाशित केली आहे. (१) https://www.ibapi.in (२) https://eprocure.gov.in/epublish/app (३) http://mstcer www.pnbindia.in, ६. ई-लिलाव सहभागी होण्यासाठी इच्छुक ई-लिलाव eBkray-आयबीएपीआय पोर्टल (https://www.ibapi.in) वरुन सद्र ई-लिलावाशी संबंधित विक्री सूचना, ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती, ई-लिलावाच्या परिचालन भागावरी हेल्प मॅन्युअल विनामूल डाऊनलोड करु शकतात. ७. इच्छुक बोलीदार/खरेदीदारांना त्यांचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वापरुन पोर्टल (http://www.mstcauction.com) वर नोंदणी काण्याची विनंती करण्यात येत आहे. पुढे, त्यांनी आवश्यक केबायसी दस्तावेज अपलोड करावा. ई-लिला सेवा पुरवठादारांनी एकदा केवायसी दस्तावेजांची पडताळणी केल्यावर (२ दिवस लागू शकतात) इच्छुक बोलीदार/खरेदीदारांनी त्याचा ग्लोबल इएमडी वॉलेट वापरून इअर रक्कम हस्तांतर करायची आहे. त्याच्या वॉलेटमध्ये पुरेशी इअर असल्यानंतरच फक्त इच्छुक बोलीदारांना ई लिलांबाचा तारखेस बोली करणे शक्य होईल. ८. बोलीदारांच्या ग्लोबल वॉलेटमध्ये बोलीच्या वेळी पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे. (>=इअर रक्कम) ९. लिलावाच्या दरम्यान बोलीदारांना मागील बोली केलेल्या बोलीवर अंतर्गत बोलीने प्रस्ताव वाढविण्याची परवानर्ग देण्यात येईल आणि किमान बोली रक्कम वाढविणे हे बोलीदारांच्या मागील उच्चतम बोलीसाठी बोली वाढविण्याच्या रकमेनुसार असणे आवश्यक आहे. उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यासाठी बोलीदारांना दहा मिनिटांच्या वेळेची परवानगी देण्यात येईल आणि मागील उच्चतम बोलीसार दहा मिनिटांच्या समाप्तीनंतर कोणत्याही बोलीदारांकडून उच्चतम प्रस्ताव न आल्यास ईं–लिलाव बंद करण्यात येईल. १०. विक्री सूचना, ईं–लिलावाच्या अटी आणि शर्ती ईं–लिलावाच्या परिचाळीत भागावरील हेल्प मॅन्युअल वाचणे आणि त्याचे काटेकोरणणे पालन करणे ही इच्छुक बोलीदारांची जबाबदारी राहील. (१) ई-लिलाव प्रक्रियेदरम्यान किंवा पूर्वी कोणतीही अडचण किंवा मदत ही असल्यास आमचे ई-लिलाव सेवा पुरवठादार (http://mstcecommerce.com) यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीना संपर्क करू शकतात. ज्याचा तपशील ई-लिलाव पोर्टल व उपलब्ध आहे. ११. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ई-लिलाव अंतिम केल्यावर फक्त यशस्वी बोलीदारांना एसएमएस/ईमेल मार्फत आमच्या वरील उल्लेखित सेवा पुरवठादार कळविण्यात येईल. (त्यांनी दिलेल्या/सेवा पुरवठदारांकडे नोंदणीकृत मोबाईल क्र./ईमेल पत्यावए). १२. तार मत्ता राखीव किंमती खाली विकली जाणार नाही. १३.किमान (पहीली) बोली राखीव किंमत अधिक एक वाढीव बोली रक्कम असेल. त्यानंतर, बोलीदारांनी जाहीरातीत कळवलेल्या वाढीव बोली रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढवावेत. जर बोली लिलाव समाप्तीच्या वेळैच्य शेवटच्या ५ (पाच) मिनिटांमध्ये लावली तर, समाप्तीची वेळ आपोआप ५(पाच) मिनिटांनी वाढेल. १४. यशस्वी बोलीदाराचे येथे देय ''प्राधिकृत अधिकारी, पंजाब नॅशनल बँक, खाते (खात्याचे नाव)'' च्या नावे शेडयुल्ड कमर्शियल बँकेने जारी केलेल्या बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट स्वरुपात त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाअगोद्रर जमा केलेली इअर वजा करुन बोली रकमेच्या २५% (पंचवीस टक्के) जमा करणे आणि उर्वरित रक्कम लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. विहित वेळेत वरील नमूद रक्कम जम करण्यात कसूर केल्यास यशस्वी बोलीदारांनी जमा केलेली रक्कम बँकेद्वारे जम करण्यात येईल आणि प्राधिकृत अधिकाऱ्याना मिळकतीचा पुन्हा लिलाव/विक्री करण्याचे स्वातंत्र्य राहील आणि कसूरवार बोलीदारांचा मिळकत आणि जम केलेल्या रकमेवर कोणताही दावा राहणार नार्ह १५. बँकेला यशस्वी बोलीदारांनी विक्री मोबदल्याचे केलेले प्रदान हे आयकर अधिनयम १९६१ च्या कलम १९४-१ए अंतर्गत टीडीएसच्या अधीन राहील आणि टीडीएस बोली रकम संपुर्ण जमा करताना/बोली रकमेच्या उर्वरित ७५% जमा करते वेळीच यशस्वी बोलीदार भरायचे आहे. १६. योग्य न वाटल्यास सर्व बोली फेटाळण्याचे किंवा कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा कोणतेही कारण न देता लिलाव पुढे ढकलण्याचे/रद्/तहकूब/खंडित करण्याचे किंवा शर्तीमध्ये फेरफार करण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत आणि त्याबाबतीत त्यांचा निर्णय अंतिम असेल. १७. सद्रर विक्री ही प्राधिकृत अधिकाऱ्यांना बोली किंवा निवदा किंवा दरपत्रक किंवा प्रस्तावामध्ये उच्चत्तम विक्री किंमत प्रस्ताव दिलेल्या. खरेदीदाराच्या नावे निश्चित करण्यात येईल आणि ती तारण धनकोंदारा निश्चितिच्या अधीन असेल १८. विक्री प्रमाणपत्र अधिनियमाच्या तरतुदीनुसार संपूर्ण बोली रक्कम जमा केल्यावर यशस्वी बोलीदारांच्या नावे जारी करण्यात येईल. १९. मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे तत्वाने'' २०. वर परिशिष्टात वर्णन केलेले तारण मताचे तपशील प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत. परंतु हचा उद्घोषणेतील कोणत्याही तुटी, उणिवा किंवा गैरविधानांसाठी प्राधिकृत अधिकारी उत्तर देण्यास बांधील नसतील. २१. बोली सादर करण्यापूर्वी मत्ता आणि विनिर्देशाबाबत निरिक्षण आणि स्वतःचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी राहील. बोलीदार दिलेल्या तपशिलानुसार व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यासह चर्चा करून मिळकतीचे निरिक्षण करावे. २२. सर्व वैधानिक थकबाकी/अनुषंगिक आकार/नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्व कर इ.सह अन्य देणी खरेदीदारांनी भरावयाची आहेत. २३. बँकेला ज्ञात अन्य कोणताही भार माहित नाहीत. ई-लिलाव केल्या जाणाऱ्या मिळकर्तींच्या (ई-लिलाव) संबंधातील सरकार किंवा अन्य कोणाला देणे असलेले अन्य आकार, धारणाधिकार, भार किंवा अन्य कोणतीर्ह थकबाकी ह्यासाठी प्राधिकृत अधिकारी किंवा बँक जबाबदार नसेल. मिळकत कर, वीज बील इ.च्या थकबाकी, वैधानिक देण्यांसह मिळकतीवरील भारांबाबत स्वतंत्र चौकशी करण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो. २४. बोलीदारांनी योग्य इंटरनेट कनेक्टिव्हिटी, पॉवर बॅव अप इ.ची खात्री करावी. इंटरनेट फेल्युअर, पॉवर फेल्युअर किंवा तांत्रिक समस्या किंवा ई-लिलावाला बाधा आणणारी कारणे/आकस्मिकता ह्यासाठी बँक जबाबदार नसेल. २५. एक प्रतिनिधी नियुक्त करून स्वतःची बोली लावून लिलावात सहभागी होण्याचा पर्याय बँकेसाठी खुल आहे. पुढील तपशिलाकरिता कृपया http://www.ibapi.in, https://eprocure.gov.in/epublish/app, http://mstcecommerce.com/, आणि www.pnbindia.in. २६. किमान (पहीली) बोली राखीव किंमत अधिक एक वाढीव बोली रक्कम असेल. त्यानंतर, बोलीदारांन जाहीरातीत कळवलेल्या वाढीव बोली रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढवावेत. जर बोली लिलाव समामीच्या वेळैच्या शेवटच्या ५ (पाच) मिनिटांमध्ये लावली तर, समाप्तीची वेळ आपोआप ५(पाच) मिनिटांनी वाढेल. २७. सद्र विक्री निम्नस्वक्षरीकारांद्वारे ई-लिलाव प्लॅटफॉर्मवर दिलेली वेबसाईट https://www.mstcecommerce.com येथे **११ जुलै, २०२४ रोजीस स. १०.०० ते दु ०४.००** घेण्यात येईल. २८. बँक तिच्याकडे उपलब्ध सर्व शक्य माहिती उघड/जाहीर करेल तथापि बोलीदारांनी मिळकतीच्या नामाधिकार, नोंदणी औपचारिकत मिळकतीच्या खरेखुरे प्रत्यक्ष क्षेत्रफळ, वहिवाट प्रमाणपत्राचे उपलब्धता, बांधकाम दर्जा इ., संबंधित त्यांनी स्वतः तपास करावा. वरील सूची फक्त सूचक असून आणि परिपूर्ण नाही. सांकेतिक कब्जा मधील मिळकतीसाठी बोली लावणारे बोलीदारांने असा गृहित धरले पाहिजे की मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेण्यामध्ये समाविष्टीत जोखीम जसे की कोर्ट कमीशनर्स, सहाय्यक निबंधक, पोलिस सुरक्षा यांची उपलब्धता, कोणत्याही न्यायालय/डीआरटी द्वारे कोणत्याही स्थिगती अस् शकेल. वरील सूची फक्त सूचक अस्न आणि परिपूर्ण नाही. २९. यशस्वी बोलीच्य प्रकरणात आणि विहित कालावधीत किंवा पर्ण आणि अंतिम बोली रकमेचा प्रदानाच्या प्राप्ती नंतर. जर बोलीदारांनी विक्री प्रमाणपत्र नोंदणी करण्यास पसंत केल्यास तर खर्च, मुद्रांक शुल्क, इतर नोंदणी, कायदेशीर खर्च फक्त बोलीदारांनी सहन करावा लागेल आणि मूळ मिळक दस्तावेज सदर विक्री प्रमाणपत्राच्या नोंदणी आणि नोंदणीकृत विक्री प्रमाणपत्र सह संपूर्ण बोली रकमेवर टॅक्स डिडक्टड ॲट सोर्स च्या बाबतीत बोलीदारांने रितसर सही केलेल्या फॉर्म १६बी सादर केल्यानंतरच दिले जाईल सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या नियम ८(६) सहवाचन कर्जदार/हमीदारांना याद्वारे सूचना केले जाते की विक्री करण्यापूर्वी कोणत्याही वेळी थार्क

देव/खर्च/प्रभार/परिव्या भरणा करून तारांण मत्तेचा वियोचन्यासाठी हक्कदार असले, कसूर केल्यास मिळकतीचे लिलाव/विक्री केला जाईल आणि उर्वरित देव, काही असल्यास, त्यांच्या कडून व्याज आणि खर्चसह वसूली केला जाईल. दिनांक: ०१-०६-२०२४

ठिकाणः मुंबई

∐_१० नवं अशक्ति | मुंबई, शनिवार, १ जून २०२४

बॅसीन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि.

कॅथॉलिक बॅंक बिल्डिंग, पापडी नाका, वसई (प.), जिल्हा-पालघर (महा. रा.)-४०१ २०१७ द्र. क्र. ०२५० २३२८३२६, ०२५० २३२२०५३

मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार)

बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बँक लि. यांनी खालील कर्जदारांना कर्ज मंजूर केले होते, जे **बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बँक लि**. च्या नावे समतुल्य/कायदेशीर गहाण/ नोंदणीकृत गहाण निर्माण करून मिळकतीद्वारे सुरक्षित होते. सदर कर्जाचा परतावा अनियमित आहे आणि खाते

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे निर्देश व मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिमत: एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. **बॅसीन कॅथॉलिक को–ऑप. बॅक लि**. यांनी त्यामुळे सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत त्यांचे हक्क लागू केले असून कर्जदार आणि हमीदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अनुसार मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नमुद केलेली एकुण थकबाकी चुकती करण्यासाठी बोलावणे होते. सुचना बँकेला दिलेल्या पत्त्यावर सरफैसी ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अन्वये कर्जदार आणि हमीदार यांना जारी करण्यात आली होती, सूचना **आरपीएडी**मार्फत पाठविण्यात आली होती जी दावारहित/ सोडून गेले/अपुरा पत्ता या कारणासह न बजावता परत आली. कर्जदार आणि हमीदारांनी सदर सूचनेच्या प्राप्तीची पोच दिलेली नाही.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव, खाते क्र. आणि शाखा	हमीदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन	मागणी सूचनेनुसार उर्वरित थकबाकी	मागणी सूचना तारीख
٧.	मे. आर डी करास आणि सन्स भागीदार – १. श्री. रॉक दुमा करास २. श्री. अजयानंद रॉक करास ओडीसीसी २० आणि बीडीएलएन १३ निर्मळ शाखा	१. श्री. अनिल पास्कल करास २. सौ. जोनिता अजयानंद करास	१. जमीन धारक स क्र. १८६, हि क्र. ए/१/ए/बी सह इमारत म्हणजेच गोडाऊन गाळे ज्याचा तळ + १ मजला सह आरसीसी स्लॅब जिचे बांधकाम क्षेत्र विक्रियोग्य ४८६० चौ.फू. येथे गाव नवाळे निर्मळ, नालासोपारा (प) आणि १. जमीन धारक स क्र. १६४, हि क्र./ १/१ सह एसी शीट गोडाऊन येथे गाव नवाळे निर्मळ, नालासोपारा (प) आणि १. जमीन धारक स क्र. २२६, हि क्र. १ येथे गाव गास, नालासोपारा (प), मोज. क्षेत्र एच.आर.ओ. ०.०५.१० आणि १. पलॅट क्र. बी/००३, तळमजला, चावते कॉम्प्लेक्स सीएचएसएल, गाव निळेमोरे, नालासोपारा (प) आणि १. ऑफिस क्र. २०६, २ रा मजला, सिमला शॉपिंग सेंटर, सिमला सीएचएस लि., स्थित येथे गाव निळेमोरे, नालासोपारा (प) आणि ६. शॉप क्र. बी/१३, भास्कर कमर्शिअल कॉम्प्लेक्स, मयेकर वाडी, गाव विरार, विरार (पश्चिम) आणि ७. जमीन धारक सर्व्हें क्र. २२९, हिस्सा क्र. ३ स्थित येथे गाव गाव गास, ता वसई, जि. पालघर मोज. क्षेत्र एच.आर.ओ. ०.१०.९० आणि ८. पलॅट क्र. ए/४०३, ४ था मजला, चंद्रेश निकेतन सीएचएसएल, स्थित येथे गाव भाईदर, मिरा भाईदर रोड, मिरा रोड पूर्व	रु.	२५.०४.२०२४

वरील कर्जदार आणि हमीदार यांना कलम १३(२) अन्वये सूचना जारी केल्यापासून ६० दिवसांत प्रयोज्य दराने पुढील व्याजासह मागणी सूचनेनुसार थकबाकीचे प्रदान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदीनुसार ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात येतील. तुम्हाला ही सुद्धा सुचना देण्यात येते की, वरील ॲक्टच्या कलम १३(१३) नुसार तुम्ही वरील सदर तारणमत्तेमध्ये त्रयस्थ पक्षकाराचा हक्ष निर्माण करु शकत नाही किंवा विक्री, भाडेपट्टाद्वारे हस्तांतर करु शकत नाही.

दिनांक : ३१.०५.२०२४ स्थळ : वसई, पालघर

सही/-प्राधिकृत अधिकारी बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बँक लि. (शेड्युल्ड बँक)



टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड

सीआयएनः एल६४२००एमएच१९९५पीएलसी०८६३५४

नोंदणीकृत कार्यालयः डी-२६, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, एमआयडीसी सानपाडा, पी.ओ.तुर्भे, नवी मुंबई - ४००७०३ दू.: ९१ २२ ६६६१ ५१११

ई-मेलः investor.relations@tatatel.co.in वेबसाईटः www.tatatelebusiness.com

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना आणि रिमोट ई-व्होटिंगची माहीती याद्वारे सूचना देण्यात येते की, टाटा टेलि सर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड (''कंपनी'') ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"/" सभा") मंगळवार, २५ जून, २०२४ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडळेले कामकाज करण्यासाठी होणार आहे. कंपनी अधिनियम , २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतदी व त्या अंतर्गत बनवलेले नियम सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली 🛭 एप्रिल, २०२०, १३ एप्रिल,२०२०, ५ मे, २०२० आणि २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित अनुक्रमे जनरल सर्क्युलर नंबर्स १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०९/२०२३ (''एमसीए सर्क्युलर्स'') च्या अनुपालनांत हे आहे. कंपनीने एजीएमच्या सूचनेत व्हीसी/ओएव्हीएम चे तपशील दिले आहेत.

उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या अनुक्रमे १२ मे. २०२०: १५ जानेवारी, २०२१, ५ जानेवारी, २०२३ आणि ७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/ पीआयआर /पी /२०२० /७९ मेबी /एचओ /मीएफडी /मीएपडी / /मीआयआर /पी /२०२१ /११ मेबी /एचओ /मीएफडी पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी–पीओडी–२/पी/सीआयआर/पी/२०२३/ १६७, (**''सेबी सर्क्युलर्स''**) ला अनुसरून कंपनीने ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंटस ('**'रजिस्ट्रार'**')/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् ('**'डीपीज''**) कडे नोंदवले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शुक्रवार, ३१ मे, २०२४ रोजी वित्तीय वर्ष २०२३–२०२४ साठी वार्षिक अहवालाकरिता लिंक सह एजीएमची सूचना ई–मेलने पाठवली. वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता उरली नाही. तथापि, जे त्याची विनिर्दीष्ट विनंती करतील त्या सभासदांना आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवली जाईल.

सभासदांनी ध्यानांत घ्यावे की एजीएमची सूचना वित्तीय विवरणे आणि अन्य वैधानिक अहवाल यासह आर्थिक वर्ष २०२३–२०२४ साठी कंपनीच्या २९ व्या वार्षिक अहवाला (**''वार्षिक अहवाल''**) कंपनीची वेबसाईट <u>https://www.tatatelebusiness.com/</u> $\underline{\text{ttml-annualreport}}$ वर आणि एनएसडीएलची वेबसाईट $\underline{\text{www.evoting.nsdl.com}}$ वर उपलब्ध आहे. त्याशिवाय, सदर कंपनीची रोखे जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच <u>www.nseindia.com</u> आणि

www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये हजर राह्न सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी सूचना एजीएम च्या सूचनेमध्ये दिलेली आहे. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पूर्ततेकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फतची सभासदांची उपस्थिती हिशोबात धरली जाईल. सभासदांचे मतदान अधिकार **मंगळवार, १८ जून,** २०२४ (''कट-ऑफ डेट'') रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलाच्या त्यांच्या हिशश्याच्या प्रमाणात असतील. जी व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीची भागधारक बनली असेल व **कट-ऑफ डेट** रोजीस शेअर्स धारण करत असेल ती त्यांच्या फोलिओ क्र./डिमॅट खाते तपशील नमूद करून <u>evoting@nsdl.co.in</u> वर एक विनती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवून एजीएममध्ये **रिमोट ई-व्होटींग** करू शकते. तथापि, जर असा भागधारक रिमोट ई-व्होटींगसाठी आधीच आरटीए/डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे नोंदणीकृत असेल तर सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड मत देण्यासाठी वापरता येईल.

ज्या सभासदांनी अजुनपर्यंत त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्यांनी ई-व्होटींग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याकरिता शुक्रवार, १४ जून, २०२४ पूर्वी कृपया खालील

- (ए) लिंक ला भेट द्या <u>https:/liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html</u>
- (बी) कंपनीचे नाव निवडा म्हणजेच टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड
- (सी) डीपी आयडी व क्लायंट आयडी/प्रत्यक्ष फोलीओ क्रमांक, सभासदांचे नाव आणि पॅन तपशील भरावे. प्रत्यक्ष पध्दतीने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांना त्या व्यतिरिक्त एका शेअर प्रमाणपत्राचा क्रमांक सुध्दा भरावा लागेल.
- (डी) मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी भरुन कंटीन्यु बटनावर क्लीक करा.
- (ई) सिस्टीम मोबाईल आणि ई-मेल आयडी वर ओटीपी पाठवेल.
- - पॅन कार्ड ची स्व-साक्षांकि प्रत आणि
 - पत्ता पुरावा म्हणजेच आधार कार्ड, पासपोर्ट किंवा प्रत्यक्ष फोलीओच्या बाबतीत शेअर प्रमाणपत्राची पुढची आणि
- (जी) मोबाईल आणि ई-मेल ॲड्रेसवर प्राप्त झालेला ओटीपी भरा.
- (एच) त्यानंतर सिस्टीम ह्या एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ई–मेल ॲड्रेसची पुष्टी करेल. कंपनीला तिच्या सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी एनएसडीएल ची रिमोट ई-

व्होटींग सुविधा (**'रिमोट ई-व्होटींग'**) पुरवतांना आनंद होत आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा सुध्दा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग/सभेमध्ये रिमोट ई-व्होटींग साठीची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

१) रिमोट ई-व्होटींग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध आहेत.

, t			
रिमोट ई-व्होटींगची सुरूवात	शनिवार, २२ जून, २०२४ रोजी स. ९.००वा (भाप्रवे) पासून		
रिमोट ई-व्होटींगची समाप्ती	सोमवार, २४ जून, २०२४ रोजी सं. ५.००वा. (भाप्रवे) पर्यंत		

- सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई–व्होटींग मॉड्युल एनएसडीएल कडून निष्क्रिय केले जाईल आणि ई–व्होटींगला परवानगी नसेल २) रिमोट ई-व्होटींग सिस्टीमची सुविधा एजीएम मध्ये सुद्धा उपलब्ध केली जाईल आणि रिमोट ई-व्होटींग द्वारा आधी त्यांचे मत न दिलेल्या
- व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांना एजीएममध्ये मत देण्याचे अधिकार वापरणे शक्य होईल. ३) केवळ कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत जीचे नाव नोंदवले असेल ती व्यक्तीच
- एजीएमपूर्वी किंवा एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटींगने मत देण्यास हकदार असेल.

४) ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर/मध्ये सहभागी होऊ शकतात परंतु एजीएम मध्ये पुन्हा मत देण्यास हक्कदार नसतील.

> वृषाली धामणस्कर कंपनी सेक्रेटरी

ठिकाणः नवी मुंबई

प्राधिकृत अधिका

पंजाब नॅशनल बँव

(तारण धनको)

दिनांकः ३१ मार्च, २०२४

(एसीएस२८३५६)

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेडसाठी